

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक :नस/०४/कावि/४३४/२०२१
 दिनांक : १३/०९/२०२१

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक सभा**
 दि.१७/०९/२०२१ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक सभा शुक्रवार** दिनांक
 १७/०९/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या
 मजल्यावरील **मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात** मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र
 क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पध्दतीने
 (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली
 आहे. सभेस आपण ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(**उल्हास बबनराव जगताप**)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २०

दिनांक : १७/०९/२०२१

वेळ : दुपारी ३.०० वा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक १७/०९/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील मा.सभापती, विधी समिती यांचे दालनात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.कोरोना/२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समिती सभा कार्यपत्रिका क्र.१६ दिनांक १६/०७/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

ब) मा.विधी समिती सभा कार्यपत्रिका क्र.१९ दिनांक ०३/०९/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र. १) म.न.पा.च्या प्र. क्र. ५७ (नविन प्र. क्र. २९) दापोडी ब्रिज ते तुळजा भवानी मंदीर ते सृष्टी चौक पर्यंतच्या १८ मी. डी.पी. रस्त्याच्या विकासांतर्गत विषयक कामे करणे (नि.क्र.३३/१-१८/१९) या कामातील र.रू. १६,७३,३५०/- चे शिल्लक काम ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्रभाग क्र. २९, २८, २६ व २५ मधील सध्या सुरु असलेली रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच नव्याने विकसित करण्यात येणारे रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था करणे कामाचे आदेश एजन्सी मे.शांती इलेक्ट्रीकल्स यांना दि. १८/०२/२०१९ रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी फुटपाथचे काम स्थापत्य विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी दिवाबतीचे खांब बदलण्याचे काम एजन्सीमार्फत स्थापत्य विभागाशी समन्वय राखुन पूर्ण करण्यात आले आहे. परंतु रामकृष्ण मंगल कार्यालय ते पिंपळे गुरव बसस्टॉप या रस्त्यावर ज्या ठिकाणी फुटपाथचे काम पूर्ण झाले त्या ठिकाणी खांब बसविण्याचे काम एजन्सीने दि.२३/०७/२०२१ रोजी पूर्ण केले आहे. परंतु या रस्त्यावर बँक ऑफ महाराष्ट्र कडे येताना डाव्या बाजूला जागा ताब्यात न आलेमुळे स्थानिक नागरिकांनी फुटपाथचे काम करू दिले नाही व त्यामुळे या रस्त्यावर दिवे बसवण्याचे कामही एजन्सीला पूर्ण करता आलेले नाही. यामुळे या कामात एजन्सीने पुरवठा केलेले साहित्य जसे की, ७ मी. ऑक्टोगोनल खांब, 4x16 sqmm केबल, DWC पाईप, 36W व 100 WLED फिटींग शिल्लक आहेत. सदरच्या कामाची निविदा र.रू. १,६६,२५,४१३/- असुन त्यापैकी सदरच्या कामावर आतापर्यंत र.रू. १,१९,९६,०६४/- इतका खर्च झालेला असुन प्रत्यक्ष खर्च र.रू. १६,७३,३५०/- चे काम शिल्लक आहे. ड क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रभाग क्र. २९, २८, २६ व २५ मध्ये विविध रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच नविन रस्ते

विकसित करणेची स्थापत्य विषयक कामे सुरु आहेत. या रस्त्यांवर प्रकाश व्यवस्थेचे नुतनीकरण करणे तसेच नव्याने विकसित होणारे रस्त्यांवर नव्यानेच दिवाबत्ती व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. याकामी सदरचे शिल्लक साहित्य मनपाच्या वाकड उप विभागाकडे जमा करून घेणे पेक्षा, सदर कामातील शिल्लक साहित्य वापरून उक्त नमुद कामेपुर्ण करणे शक्य होणार आहे. सदरचे काम करणेकरीता सदर कामाचे स्थळ बदलास मा. विधी समिती सभेची मान्यता मिळणे अत्यावश्यक आहे. सबब प्र. क्र. ५७ (नविन प्र.क्र.२९) दोपोडी ब्रिज ते तुळजा भवानी मंदीर ते सृष्टी चौक पर्यंतच्या १८ मी. डी.पी. रस्त्याच्या विकासांतर्गत विषयक कामे करणे या कामातील र.रू. १६,७३,३५०/- चे शिल्लक काम ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्रभाग क्र. २९, २८, २६ व २५ मधील सध्या सुरु असलेली रस्त्यांचे कॉन्क्रीटकरण करणे तसेच नव्याने विकसित करण्यात येणारे रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था करणे कामी सदर कामाचे स्थळ बदलास मान्यता देणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/०४/कावि/४३४/२०२१
दिनांक : १३/०९/२०२१ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.